

# Goldiam International Ltd

## MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

May 23, 2024

To,

**BSE Limited** 

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001.

**Scrip Code: 526729** 

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

## Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith a copy of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter and year ended March 31, 2024 published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on May 23, 2024 for your reference.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully, For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya Company Secretary & Compliance Officer

Encl.:- As above

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the following share certificates no(s)  $657570\,\&\,716325$  fo 1000 shares bearing distinctive no(s) 268555011 to 268555510 & 537915961 to 537916460 standing in the name(s) of Nisha Ajay Nagpal jointly with Ajay Ramesh Nagpal in the books of M/s. Baiai Finance Limited, have been lost and the advertise have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claims(s with the company's Registrars and Transfer Agents viz. Kfin Technologies Private Limited, Selenium Tower-B, Plot No: 31-32 Gachibowli, Financial District Nanakramguda, Hyderabad – 500 032 within 15 days from the date of this notice ing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respec of the said shares

Date: 23rd May, 2024

Name(s) of Shareholder(s Nisha Ajay Nagpal Jointly with Ajay Ramesh Nagpa



बैंक ओंफ़ बड़ौदा Goregaon (W) Branch, Kamalacharan, Bank of Baroda 179/180, Jawahar Nagar Road No.2, Goregaon (W), Mumbai - 400 104.

#### **POSSESSION NOTICE**

(For Immovable property) See rule 8(1)]
Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with *rule 3* or the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 29-02-2024 calling upon the borrower Mr. RAMESH BHIKA DERE to repay the amount mentioned in the notice being Rs. 20.91.901.17/ plus uncharged interest, interest reversed, other charges etc within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 16th day of May 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 20,91,901.17/- plus uncharged interest, interest reversed, other charges etc thereon as on 16<sup>th</sup> day of May 2024. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of

Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the se assets

Description of the Immovable Property
FLAT NO. 204, on the second floor, adm. 38.08 sq. mtrs. (carpet area)

Building no. 3, in the building known as "AGARWAL HAMLET TOWER" constructed on all that piece of parcel of land bearing survey no. 22/6 27/7 & 24/27, lying, being and situated at village: Kashi, Taluka & Dist. Thane, in the Registration dist: and sub-dist: Thane and within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.

Authorised Officer Bank of Baroda Goregaon West Branch Date: 16/05/2024 Place: Thane

#### **TECHNOJET CONSULTANTS LIMITED** louse, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Mum Tel No. 022-66620000. Fax 022-66192001.

Website: www.technojet.in Email:technojetconsultantslimited@gmail.com CIN: L74210MH1982PLC027651 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

| Sr<br>No | Particulars  | Quarter<br>ended<br>31.03.2024<br>(Audited) | Quarter<br>ended<br>31.12.2023<br>(Unaudited) | Quarter<br>ended<br>31.03.2023<br>(Audited) | Year<br>ended<br>31.03.2024<br>(Audited) | Year<br>ended<br>31.03.2023<br>(Audited) |
|----------|--|---|---|---|--|--|
| 1 2      | Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (before tax,   | 0.98  | 1.03  | 0.99  | 4.13                                     | 3.35                                     |
| 3        | Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax  | (4.21)                                      | (2.71)  | (1.75)                                      | (11.91)                                  | (5.02)                                   |
| 4        | (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after   | (4.21)                                      | (2.71)  | (1.75)                                      | (11.91)                                  | (5.02)                                   |
| 5        | Exceptional and/or Extraordinary items) Other comprehensive income (net of tax)  | (4.21)                                      | (2.71)  | (1.75)                                      | (11.91)                                  | (5.01)                                   |
|          | (i) Items that will be reclassified to profit or loss<br>(ii) Items that will not be reclassified to profit or loss<br>(iii) Income tax relating to items that will not be | :   | -   | -   | -  | -  |
|          | reclassified to profit or loss Other Comprehensive Income (OCI)  | :   | -   | -   | - :                                      | -  |
| 6<br>7   | Total comprehensive income for the Period Paid-up Equity Share Captial   | (4.21)                                      | (2.71)  | (1.75)                                      | (11.91)                                  | (5.01)                                   |
| 8        | (Face Value Per Shares ₹ 10 each)<br>Other Equity  | 20.00                                       | 20.00   | 20.00                                       | 20.00<br>37.95                           | 20.00<br>49.86                           |
| 9        | Earnings per share (after extraordinary items)<br>(of ₹10 each) (Not Annualised)   |   |   |   |  |  |
| П        | (a) Basic(₹)<br>(b) Diluted (₹)  | (2.11)<br>(2.11)                            | (1.36)<br>(1.36)                              | (0.88)<br>(0.88)                            | (5.96)<br>(5.96)                         | (2.51)<br>(2.51)                         |

The above is an extract of the detailed format of the guarter and year ended 31st March 2022 Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 The Full format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.technoiet.in.

The above results have been reviewed and recommended, by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 22nd May, 2024

FOR TECHNOJET CONSULTANTS LIMITED

Date: 22nd May, 2024

J.C. BHAM ( CHAIRMAN (DIN: 02806038



## **MERCURY LABORATORIES LIMITED**

CIN: L74239MH1982PLC026341 Regd. Office: First Floor 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Website: www.mercurylabs.com Email: secretarial@mercurvlabs.com Telephone: 022 66372841 Telephone No.: 0265-2280180

#### **NOTICE TO SHAREHOLDERS** TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)**

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 ('The Act') and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended, the shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven consecutive years are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund Authority.

As per the records of the Company, unclaimed / unpaid dividend for the financial year 2016-17 i.e. for the year ended March 31, 2017 will be transferred to IEPF on or after November 03, 2024.

In accordance with the requirements set out in the Act and Rules, the Company has sent individual communication vide even dated letter to the concerned Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said rules. at their last known addresses available with the Company/DP (Depository Participant). We have uploaded details of such shareholders and shares due for transfer to IEPF on our website at www.mercurylabs.com. Shareholder may access the website to verify the details of the shares liable to be transferred to IEPF.

The shareholder concerned are requested to make an application to the Company / Registrar by November 02, 2024 with a request for claiming the unpaid dividend for the year 2016-17 onwards so that the shares would continue to be registered in their names. It may please be noted that if the Company or the Registrar receives no reply by November 02, 2024 the company will be compelled to transfer the shares to the IEPF without any further notice by following procedures prescribed by Ministry of Corporate Affairs.

Please note that no claims shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules. It may be noted that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by following the procedure prescribed under the said Rules.

For any gueries on the above matter, shareholder are requested to write or contact to or write to our corporate office i.e. M/s. Mercury Laboratories Limited, 2/13-14. Gorwa Industrial Estate, Gorwa, Vadodara - 390 016, Tel No: 0265-2280180. e-mail: secretarial@mercurylabs.com or Company's Registrar and Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, Geetakunj 1, Bhakti Nagar Society, Behind ABS Tower, Old Padra Road, Vadodara, Gujarat, 390015. Telephone 0265-3566768 Email. lepf.shares@linkintime.co.in

For Mercury Laboratories Limited

Krishna Shal Place: Mumbai Date: 22/05/2024 **Company Secretary** 

#### **OSEASPRE CONSULTANTS LIMITED**

Neville House, J. N.Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001 Tel No. 022-67438084 Website: www.oseaspre.com Email:oseaspre@gmail.co CIN: L74140MH1982PLC027652 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (\* Lakhs)

|          | TEAR ENDED 3131 MARCH, 2024   |   |   |   |  |                                      |  |
|----------|---|---|---|---|--|--------------------------------------|--|
| Sr<br>No | Particulars   | Quarter<br>ended<br>31.03.2024<br>(Audited) | Quarter<br>ended<br>31.12.2023<br>(Unaudited) | Quarter<br>ended<br>31.03.2023<br>(Audited) | Year<br>ended<br>31.03.2024<br>(Audited) | Year<br>ended<br>31.03.20<br>(Audite |  |
| 1        | Total income from operations (net)  | 1.16  | 1.24  | 1.14  | 4.93                                     | 6.38                                 |  |
| 3        | Net Profit/(Loss) for the period (before tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)<br>Net Profit/(Loss) for the period before tax | (4.81)                                      | (3.20)  | (2.45)                                      | (14.23)                                  | (6.81)                               |  |
|          | (after Exceptional and/or Extraordinary items)  | (4.81)                                      | (3.20)  | (2.45)                                      | (14.23)                                  | (6.81)                               |  |
| 5        | Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Other comprehensive income (net of tax)       | (4.86)                                      | (3.20)  | (2.45)                                      | (14.29)                                  | (6.79)                               |  |
| Ů        | (i) Items that will be reclassified to profit or loss   | -   | -   | -   | -  | -                                    |  |
|          | (ii) Items that will not be reclassified to profit or loss (iii) Income tax relating to items that will not be                          | -   | -   | -   | -  | -                                    |  |
|          | reclassified to profit or loss Other Comprehensive Income (OCI)   |   | -   |   |  | :                                    |  |
| 6<br>7   | Total comprehensive income for the Period Paid-up Equity Share Captial  | (4.86)                                      | (3.20)  | (2.45)                                      | (14.29)                                  | (6.79)                               |  |
| 8        | (Face Value Per Shares ₹ 10 each)<br>Other Equity   | 20.00                                       | 20.00   | 20.00                                       | 20.00<br>46.17                           | 20.00<br>60.45                       |  |
| 9        | Earnings per share (after extraordinary items) (of ₹10 each) (Not Annualised)   |   |   |   |  |                                      |  |
|          | (a) Basic(₹)<br>(b) Diluted (₹)   | (2.43)<br>(2.43)                            | (1.60)<br>(1.60)                              | (1.23)<br>(1.23)                            | (7.14)<br>(7.14)                         | (3.39)<br>(3.39)                     |  |

The above is an extract of the idetailed format of the quarter and year ended 31st March 2024. Result fried with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODP). Regulations, 2015. The Fu format is available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com and also available on the Company's website viz. www.oseaspre.com.

The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approve ne Board of Directors of the Company at their respective meetings held on 22nd May, 2024

FOR OSEASPRE CONSULTANTS LIMITED J.C. BHAM ( CHAIRMAN) Date: 22nd May, 2024 (DIN: 02806038

ANAND RATHI

Mr. Sagar Kiran Master

Anand Rathi Global Finance Limited Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India

Ref No: ARGFL/SME-LAP/MUM-1/1398

POSSESSION NOTICE

Whereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the ecuritisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit nterest Act 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 3(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Deman Ordice (details specifically mention in table below, hereinafter Demand Notice) under section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and inforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically ention in table below, hereinafter Borrower (s) to repay the amount mentioned in th emand Notice together with further and Future interest thereon at the contractual rate of Demand Notice together with further and Future interest thereon at the contractal rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due). The Borrower (s) and Co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets (as

defined undersigned has caken symbolic byessession on the proper users section assets the defined under the Demand Notice) described herein below in exercise of power conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 reach vith rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specificall

The Borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an **Outstanding Amount** (specifically mentioned herein below) together with urther and future interest thereon at the contractual rate of interest together with cost and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of the time available to redeem the secured assets.

orrower (s) Name Address: Mr. Sagar Kiran Master (Borrower), Bldg. No 23, Flat no 703

| River Wood Park, Kalyan Shill Rd ,Opp Desai Naka Thane-421204  |  |                                 |  |  |  |  |  |  |
|--|--|---------------------------------|--|--|--|--|--|--|
| <b>Co-borrower(s)</b> Name Address: 1. Mrs. Pramila Balkrushna Shinde 2. Mrs. Chhaya Kiran Ma<br>Bldg. No 23, Flat no 703, River Wood Park, Kalyan Shill Rd, Opp Desai Naka Thane-4212 |  |                                 |  |  |  |  |  |  |
| Amount Due as per Demand Notice with further interest as applicable: Rs. 19,80,093/- (Rupees Nineteen Lakhs Eighty Thousand Ninety Three only)   | ROI<br>Principal O/s<br>EMI Amount Pending | 13.50%<br>18,14,891<br>1,35,810 |  |  |  |  |  |  |
| Date of Demand Notice: 14th March, 2024  | Broken period Interest<br>Legal Charges    | 4,084<br>2,200                  |  |  |  |  |  |  |
| Loan Agreement No:<br>ARGFL/SME-LAP/MUM-1/1398   | EMI Bounce<br>Over Due interest            | 22,420<br>688                   |  |  |  |  |  |  |
| Date of Possession: 22 <sup>nd</sup> May, 2024 Total outstanding 19,80,00  |  |                                 |  |  |  |  |  |  |
| Details Of Secured Asset: Property Address: Flat No. 703, 7th Floor, Building No. 23, River  |  |                                 |  |  |  |  |  |  |

## LASA

Date: 22<sup>nd</sup> May, 2024

## LASA SUPERGENERICS LIMITED

Sd/- Anand Rathi Global Finance Limite

Authorized Office

CIN: L24233MH2016PLC274202 Registered office: Plot no. C-4, C-4/1

MIDC Lote Parshuram Industrial Area, Tal -Khed Ratnagiri, Khed Maharashtra, India, 415722 Phone: (+91 9819557589); Website: www.lasalabs.com; Email: cs@lasalabs.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions of the Companies Act. 2013 ("the Act") read together with Rule 20 and 22 of ne Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutor modification(s), clarification(s), substitution(s) or re-enactments) thereof for the time being in force) Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time) ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings ("SS-2") and the relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs vide its Circulated dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23 2021 December 8 2021 May 5 2022 December 28 2022 and September 25 2023 ("MCA Circulars") for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting and SEBI Circular dated October 7, 2023 and other applicable laws and regulations, if any, to transact special usiness as set out hereunder by passing the ordinary resolutions through Postal Ballot by e-voting as mentioned in Postal Ballot Notice dated May 22, 2024 and as set out below:

Sr.no Types of Resolution Description Appointment of Mr.Umesh Pawar, (DIN:10539778), as the Whole-time Director, designated as 'Executive Director, for a term of 5 years commencing from March 08, 2024,

The Postal Ballot Notice including instructions for e-voting along with annexures is being dispatched on May 23, 2024 in electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Share Transfer Agent or Depository Participants and whose appear in the register of members/ list of beneficial owner as on Friday, May 17, 2024, being the cut-off date, for seeking their approval by way of Ordinary Resolutions through postal ballot

he communication of assent or dissent by the Members on the terms of businesses as set out in th Postal Ballot Notice will only take place through e-voting. The aforesaid resolutions is to be transacted by means of postal ballot in terms of Section 110 of the

Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014. Bigshare Services Private Limited ("Bigshare") has been engaged by the Board of Directors o ne Company (the "Board") for providing the e-voting platform. Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Registe

of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, May 17, 2024 will be entitled to cast their votes through e-voting. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice for information purposes only The period of e-voting shall commence on Monday, May 27, 2024 at 9.00 a.m. (IST) and end on Fuesday, June 25, 2024 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by Bigshare fo

The Postal Ballot Notice including instructions for e-voting along with annexures are available on the vebsite of the Company at www.lasalabs.com website of the e-voting service provider agency i.e www.bigshareonline.com and on the website of National Stock Exchange of India Limited a

www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and the same can be downloaded from

case of any query/ grievance pertaining to E-voting, please visit Help & FAQ section of https://ivote.bigshareonline.com or contact Mr. Prasad Executive Manager at Bigshare Services Private Limited e-mail: evoting@bigshareonline.com , Contact No.: +91 7506071172 Grievances car also be addressed to Mrs. Mitti Jain, Company Secretary, Lasa Supergeneices Limited , at register office Plot no. C-4, C-4/1, MIDC Lote Parshuram Industrial Area, Tal-Khed, Ratnagiri, Khed, Maharashtra

ndia, 415722. Tel: +91 9819557589 , e-mail: <u>cs@lasalabs.com</u> . The Board of Directors of the Company, at its meeting held on May 22, 2024 has appointed Mr. Shravan Gupta, Practicing Company Secretary (ACS No. 27484, CP No. 9990), as the Scrutinizer or conducting the postal ballot process including e-voting in a fair and transparent manner in accordance with the prescribed procedure

The results of the postal ballot and e-voting will be announced on or before Thursday, June 27, 2024. Such results, along with the Scrutinizer's Report will be made available on the Company's website www.lasalabs.com and will also be intimated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For Lasa Supergenerics Limited

CS Mitti Jair Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer

## **GOLDIAM INTERNATIONAL LIMITED**

CIN:L36912MH1986PLC041203.

Regd. Office: Gems & Jewellery Complex, MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096. TEL.(022) 28291893. FAX:(022) 28290418.Email:investorrelations@goldiam.com. Website: www.goldiam.com

#### EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND YEAR ENDED MAR. 31, 2024

|   | (₹ In Lakhs)   |                   |                         |                       |                        |                       |  |
|---|--|-------------------|-------------------------|-----------------------|------------------------|-----------------------|--|
|   | Particulars  | 3 Months<br>Ended | 3 Months<br>Ended       | 3 Months<br>Ended     | Year to date<br>Year I |                       |  |
|   |  |                   | 31-12-2023<br>Unaudited | 31-03-2023<br>Audited | 31-03-2024<br>Audited  | 31-03-2023<br>Audited |  |
| 1 | Total income from operations (net)   | 15,133.11         | 20,495.12               | 13,489.73             | 61,674.68              | 55,429.11             |  |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)                    | 2,574.39          | 4,206.69                | 2,059.69              | 12,209.48              | 11,746.75             |  |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)               | 2,574.39          | 4,206.69                | 2,059.69              | 12,209.48              | 11,746.75             |  |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)                | 1,776.35          | 3,239.23                | 1,621.73              | 9,090.74               | 8,518.85              |  |
| 5 | Net Profit / (Loss) after Taxes, including Minority<br>Interest and Share of Profit / (Loss) of Associates | 1,606.00          | 3,586.06                | 1,800.72              | 9,680.64               | 8,960.53              |  |
| 6 | Paid-up Equity Share Capital<br>(Face Value of Rs. 2/-per share)   | 2,135.90          | 2,135.90                | 2,179.49              | 2,135.90               | 2,179.49              |  |
| 7 | Earnings per Share (Not Annualised):   |                   |                         |                       |                        |                       |  |
|   | (a) Basic  | 1.66              | 3.03                    | 1.49                  | 8.51                   | 7.82                  |  |
|   | (b) Diluted  | 1.66              | 3.03                    | 1.49                  | 8.39                   | 7.82                  |  |

#### Key information on Standalone Financial Results

|   | Particulars                        |                       | 3 Months<br>Ended       | 3 Months<br>Ended     | Year to date<br>Year E |                       |
|---|------------------------------------|-----------------------|-------------------------|-----------------------|------------------------|-----------------------|
|   |                                    | 31-03-2024<br>Audited | 31-12-2023<br>Unaudited | 31-03-2023<br>Audited | 31-03-2024<br>Audited  | 31-03-2023<br>Audited |
| 1 | Total income from operations (net) | 10,663.25             | 11,808.70               | 7,400.29              | 39,523.48              | 33,105.59             |
| 2 | Profit before tax                  | 1,193.25              | 3,419.97                | 1,126.76              | 7,529.35               | 6,980.52              |
| 3 | Profit after Tax                   | 877.88                | 2,794.67                | 1,052.48              | 5,930.88               | 5,687.58              |
| 4 | Total Comprehensive Income         | 1,017.22              | 2,907.87                | 1,166.52              | 6,384.78               | 6,033.90              |

The above information is an extract of the detailed format of Audited result for the Quarter and year ended Mar., 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Audited result for the Quarter and Year ended Mar., 31, 2024 are avilable on the Stock Exhonages websites www.besindia.com, www.nesindia.com and on the website of the Company's at www.goldiam.com.

For Goldiam International Ltd

Sd/-

Rashesh Bhansali Place : Mumbai Dated: May., 22, 2024 **Executive Chairman** 



## **LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED**

CIN: L24200MH1989PLC051736

Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752 Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

#### EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 All amounts in Indian Rupees millions

| Sr.                             | Particulars  |  | Quarter Endec                            | d  | Year Ended  |   |  |
|---------------------------------|--|--|--|--|---|---|--|
| No.                             |  | 31-Mar-24                                | 31-Dec-23                                | 31-Mar-23                                | 31-Mar-24   | 31-Mar-23   |  |
| NO.                             |  | Unaudited (Refer Note 3)                 | (Unaudited)                              | Unaudited (Refer Note 3)                 | (Audited)   | (Audited)   |  |
| 1<br>2<br>3<br>4<br>5<br>6<br>7 | Total Income from Operations Net Profit before tax and exceptional items Net Profit before tax (after exceptional items) Net Profit after Tax and exceptional items Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity) | 8,000<br>680<br>680<br>443<br>445<br>552 | 6,996<br>296<br>296<br>272<br>272<br>551 | 7,370<br>427<br>427<br>243<br>239<br>530 | 28,932<br>1,708<br>1,708<br>1,205<br>1,210<br>552<br>17,425 | 28,087<br>1,729<br>1,729<br>1,246<br>1,250<br>530<br>13,587 |  |
| 8                               | Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share Basic Diluted Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)   | 1.62<br>1.62<br>749                      | 0.99<br>0.97<br>547                      | 0.92<br>0.91<br>473                      | 4.46<br>4.43<br>2,271                                       | 4.70<br>4.67<br>1,970                                       |  |

|             | Particulars  | Standalone               |                     |                          |                          |                          |  |  |  |
|-------------|--|--------------------------|---------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|--|--|--|
| Sr.         |  | (                        | Quarter Ended       |                          | Year Ended               |                          |  |  |  |
| No.         |  | 31-Mar-24                | 31-Dec-23           | 31-Mar-23                | 31-Mar-24                | 31-Mar-23                |  |  |  |
|             |  | Unaudited (Refer Note 3) | (Unaudited)         | Unaudited (Refer Note 3) | (Audited)                | (Audited)                |  |  |  |
| 1 2         | Total Income from Operations<br>Net Profit before tax and exceptional items<br>Net Profit before tax (after exceptional items) | 8,260<br>788<br>788      | 6,984<br>427<br>427 | 7,179<br>443<br>443      | 28,731<br>2,106<br>2,106 | 27,195<br>1,834<br>1,834 |  |  |  |
| 4           | Net Profit after Tax and exceptional items  Total Comprehensive Income for the period  | 551<br>552               | 392<br>392          | 259                      | 1,557                    | 1,347                    |  |  |  |
| 6<br>7      | Equity Share Capital<br>Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)  | 552                      | 551                 | 256<br>530               | 1,562<br>552<br>17,812   | 1,351<br>530<br>13,668   |  |  |  |
| 8           | Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share<br>Basic<br>Diluted<br>Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)      | 2.01<br>2.01<br>787      | 1.43<br>1.42<br>614 | 0.98<br>0.97<br>481      | 5.76<br>5.72<br>2,443    | 5.08<br>5.05<br>2,052    |  |  |  |
| 6<br>7<br>8 | Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)  Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share  Basic  Diluted        | 2.01<br>2.01             | 1.43<br>1.42        | 0.98<br>0.97             | 17,812<br>5.76<br>5.72   | 13,668<br>5.08<br>5.05   |  |  |  |

## Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.laxmi.com
- 2. The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held or May 21, 2024. The statutory auditors, Deloitte Haskins & Sells LLP have expressed an unmodified opinion / conclusion.
- 3. The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published audited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- 5. The Board of Directors at it's Meeting held on May 21, 2024 have approved the Scheme of Amalgamation for merger of Yellowstone Fine Chemicals Private Limited ("Transferor Company", a wholly owned subsidiary of LOIL) with the Company under section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules and regulations made thereunder ("Scheme"). The Appointed Date for the
- The Company is in the process of filing the first motion application for approval of the Scheme with the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("NCLT"). The Scheme as aforesaid is subject to necessary approvals by shareholders and creditors of the Company and Transferor Company and NCLT Mumbai Bench and such other statutory and regulatory approvals as may be required.
- 3. During the year under review, the Group has (i) on October 10, 2023, allotted 9,625,579 equity shares of Rs. 2/- each at a price of Rs. 269.20 per share to the successful Qualified Institutional Buyers (QIBs), pursuant to the Qualified Institutional Placement under Chapter VI of the SEBI ICDR Regulations and (ii) on November 16, 2023 allotted 1,32,750 equity shares equity shares of the face value of Rs.2/- each to the option grantee Accordingly, the issued, subscribed and paid-up capital of the Group has increased from Rs. 531.15 million consisting of 26,55,76,954 Equity shares of Rs. 2/- each to Rs. 550.67 million consisting of 27,53,35,283 Equity shares of Rs. 2/- each. The basic and diluted EPS for the quarter ended December 31, 2023 has been calculated in accordance with Ind AS 33.
- 7. The Board of Directors, in its meeting held on May 21, 2024, had recommended a dividend of Rs. 0.60 per equity share 30% on the face value of Rs.2 per share of the Company for the financial year ended March 31, 2024, subject to the approval of the shareholders at the ensuing Annual
- General Meeting 8. Figures for the previous period have been regrouped as required to confirm to the figures of the current period.

Place: Mumbai

Date: May 21, 2024

उद्योग पूरक वातावरण करून निर्यात वाढविणार - डॉ. किरण पाटील

बुलडाणा, दि.२२ : जिल्ह्याची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. या उत्पादनक्षम असलेल्या जिल्ह्यात प्रामुख्याने कृषि मालावरील प्रक्रिय उद्योग उभारणीस वाव आहे. उद्योग यांनी दिली. निर्यात प्रचलन समिती, आजारी

करण्यास पुढाकार घेणाऱ्या उद्योजकांना जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण पुढाकार व सहकार्य करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण तयार करून निर्यातील चालना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उद्योग आणि स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, व्यवस्थापक सुनील पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक थी. राऊत, नाबा<del>र्ड</del>चे सहायक महाप्रबंधक रोहित गांडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक के. के. सिंग यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी समोर येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यासोबतच नागपूर येथील केंद्र शासनाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहकार्याने येत्या काळात जिल्ह्यात निर्यात कक्ष रशापन करण्यात येणार आहे. याबाबतची प्राथमिक बोलणी झाली आहे. या कक्षाचा लाभ स्थानिक उद्योजकांना होणार असून जिल्ह्यातील

निर्यात वाढण्यास मदत

होईल. गेल्या वर्षी ७६८

कोटींची निर्यात झाली,

तर यावर्षी आतापर्यंत

८४१ कोटींची निर्यात

उत्कृष्ट निर्यातीसाठी

पुरस्कारासाठी नामांकन

निर्यात वाढ होण्यासाठी

साठवण क्षमता उपलब्ध

करण्यासोबतच वाहतूक

व्यवस्था उभारण्यासाठी

सहकार्य करण्यात येणार

उभारणीसाठी नवउद्योजक

समोर येत आहेत. त्यांना

औद्योगिक वसाहतीतील

भूखंड देण्यासाठी येणारी

अडचण लक्षात घेऊन

सध्या रिकामे असलेले

नसल्याची खात्री करून

हे भूखंड वाटप करण्याची

भूखंड कार्यान्वित

प्रक्रिया गतीने पूर्ण

करण्यात येणार आहे.

आहे. जिल्ह्यात उद्योग

करण्यात येणार आहे.

या कामगिरीमुळे

दिल्या जाणाऱ्या

झाली आहे. जिल्ह्याच्या

#### PUBLIC NOTICE

Shri DIGAMBAR NARAYAN MARATHE Member/ Owner of Fla No. D/13, VIJAY PARK-2 CHS NAGAR, ACHOLE ROAD NALLASOPARA EAST & holdin Share Certificate No. 56, Distinctive Nos. 276 to 280, which has bee reported lost / misplaced.

If anyone having any claim/ objection should contact to the society secreta within **15 days**. Thereafter no clai will be considered & society w proceed for issue of Duplicate Share

For VIJAY PARK-2 CHS

Hon.Secretar Place: Nallasopara Date: 23/05/202

#### जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती अनिता सुहास अहिरे या प्लॉट क्र. १०७, नताश टॉवर को-ऑप.हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात नोंव ोसायटी, १३१० जुहू वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम मुंबई ४०००६९ च्या सदस्या व मालक आहेत. -ग्रांच्याकडून सदर फ्लॅटबाबत सोसायटीद्वारा वितरीत अनुक्रमांक **२६-३०** असलेले रु.५०/- प्रत्येकीचे मुळ गगप्रमाणपत्र क्र.६ हरवले आहे. त्यांनी सोसायटीक नवीन दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे नर कोणा व्यक्तीस दावा, मागणी, अधिकार, हक्क हित. लाभ इत्यादी असल्यास त्यांनी सोसायटीच्य तचिवाकडे सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसां** रम्तावेजी योग्य प्रगुट्यामह कलवावे अन्यथा विहित जलावधीनंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि <mark>श्रीमती अनिता सुहास अहिरे</mark> यांना दुय्यम भागप्रमाण वितरीत केले जाईल.

ताशा टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.च्य वतीने व करित

### जाहीर नोटीस

गहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या तर्फे **श्री** कष्णमर्ती वेंब अय्यर यांच्या नावे देण्यात आले वितरणपत्र माझेँ अशील **श्री. अशोक मोती आचा**र यांच्या कडून हरवले आहे आणि त्यांनी दि १४-०४-२०२४ रोजीचे ऑनलाईन तकार ब्र ४४८३९-२०२४ मार्फत चारकोप पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार नोंद केली आहे. . जर कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मृत

दस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दाव असल्यास त्याची सदर सूचना प्रकाशनापासून (सात) दिवसांच्या आत) खालील स्वाक्षरीकर्त्याकः कळवावे अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिल् आहेत असे समजण्यात येईल आणि तदनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार) नाही. मालमत्तेची अनुसूचना घरकुल क्र. बी-३०, भुखंड क्र. ९१, गोराई (१) आशाछाया सहकारी गृहनिर्माण संस्था (म), आर एस सी- २ आणि ४

सही/-**आर. के. तिवारी** (वकील मंबई उच्च न्यायालय सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व),

गोराई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients viz. Mrs. Priyanka N. Adurkar, Mr. Niranjan P. Adurkar, Mr. Anand N. Powale & Mrs Rashmi A. Powale was holding an Original Share Certificate No. 29, bearing Shares distinctive Nos. 141 to 145 (both inclusive) ssued by Shree Adinath Tower "H" Wing Co-operative Housing Society Limited for Shop No. S-30, Ground Floor, "H" Wing Shree Adjusth Tower "H" Wing Co-operative Housing Society Limited, Sant Dyaneshwa Nagar, Veer Savarkar Marg, Nancy Colony Borivali (East), Mumbai - 400066 (said Original Share Certificate) which is lost/ misplaced and not found after search. Our clients hereby invite claims fro general public on the said Original Share Certificate as our clients have not create any third party rights on the said Original Share Certificate as well as not handed er the said Original Share Certificate any third Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate.

If any Person, Firm, Society, Company Corporation or any Body Corporate having any claim or lien, with regard to the said Original Share Certificate may file such claims or objections if any together with

M/s. Bhogale & Associates Advocates & Legal Consultants 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Jdayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallab Road Borivali (Fast) Mumbai - 400066 f no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having beer vaived, forfeited and/or annulled.

elevant documents within the period of 14

days from the date of this notice to-

M/s. Bhogale & Associates Date: 23.05.2024 Place: Mumbai

> जाहीर नोटीस या नोटीसद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की. वरील संस्थेतील श्री गणेश को. ऑप. हौ. सोसायटी लु.,बि.नं.आर-६,आर.एन.ए प्लाझा.राममंदिर रोड गोरेगांव (प), मुंबई १०० १०४. असुन या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असुन त्यांच्य् नृत्युपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांच्या नाव प्रदनिका हस्तांतरीत करणे व संस्थेचे सभास करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केल भाहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली नाही, अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मुळ मयत सभासदा वारसदार असल्यास किंवा वारसदारांबाबत इतर कायदेशीर सहवारसदारांची काही हरकत सल्यास अशा वारसदारांनी तसेच सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बैंका, वित संस्थ किंवा कोणीही व्यक्तीचा कोणत्याही प्रकारच कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंव पंस्थानी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन १९ दिवसांच्या भात वरील संस्थेचे सचिव यांच्याँगी पर सुचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मुद कागदपत्र व पुराव्यासह कार्यलयीन वेळेत सायंकाळी ८ ते १० या वेळेत संपर्क साधावा, विहीत नुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप माल्यास संस्थेकडे वारसदार म्हणन अर्ज केले अर्जदारच त्या मयत सभासदांच्या सदनिके कायेदशीर वारसदार म्हणुन अर्ज केलेले अर्जदारच त्या मयत सुभासदांच्या सदनिकेचे कायदेशी गरसदार आहेत. असे समजन संस्था अञा अर्जदा व्यक्तीच्या नावे त्या मयतं सभासदाचे भाग र संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कार्यवाहीकरीता संबंधीत प्रशासकीर गर्यालयाकडे शिफारस करेल, कोणाचेही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात गार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारर्च कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जवाबदार्र कार्यकारी मंडळाची असणार नाही.

## मयत सभासद सदनिकाधारक व त्यांची

|         | 37-                  | र्जदार वारसांच              | री सुची                 |      |
|---------|----------------------|-----------------------------|-------------------------|------|
| अं.क्र. | रूम नं.              | मयत्<br>सभासदाचे नांव       | अर्जदार<br>वारसाचे नांव | नाते |
| ₹.      |                      | राधेश्याम<br>मेवालाल गुप्ता | । १) भागिष              |      |
| दिनांव  | 5 : <del>2</del> 3/0 | 4/२०२४                      |                         |      |

ठिकाण : मुंबई

#### जाहीर सूचना

माझे अशील अशोक कुमार बन्नाराम कुरदिया व मनिष अशोक कुमार कुरदिया यांनी फ्लॅट क्र.४ १ला मजला, रामनिवास ''बी'' इमारत, चेंबूर रामनिवास कोहौसोलि., प्लॉट क्र.४२/४३, स्वस्तिक पार्क, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१, यापुढे सदर ''फ्लॅट'' ही जागा विक्रेता/ मालक रिशी जयकिशन हेमदेव यांच्याकडून अ.क्र.केआरएल५–१११०२–२०२४ अंतर्गत नोंद दिनांक २५.०४.२०२४ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केली आहे यांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आहे. माझे अशिलांनी नमत केले आहे की, सदर फ्लॅटबाबत विक्रेता/मालकांकडे प्रथम मालक असलेले कदाम्बी राजागोपाल जयराम यांचे मूळ वाटपपत्र ताब्यात नाही आणि ते सापडत

जर कोणा व्यक्तीस/प्राधिकरणास उपरोक्त मुळ वाटपपत्र सापडत नसलेबाबत दावा असल्यास किंव मदर फ्लॅट व शेअर्सवर काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालयात सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही. १५ दिवसानंतर काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.१५ व १६, जनता मार्केट, चेंबूर रेल्वे

स्थानकाजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७१

अभिषेक के. पारेख

### जाहीर नोटीस

। क्षेत्रविकास मंडळ यांच्या तर्फे प्र**फल्ला वेंकटे**ण **वंगेरा उर्फ प्रफुल्ला पेग्गु कोटीअन** यांच्या नावे ण्यात आलेले वितरणपत्र माझे अशील **श्री. सुनील फ्णा परब** यांच्या कडन हरवले आहे आणि त्यांनी . इ. १७-०५-२०२४ रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र ४५३८–२०२४ मार्फत बोरिवली पोलीस ठाणे मुंबई येथे तक्रार नोंद केली आहे. तसेच खालील नमू मेळकतीचे मालक **श्री. कृष्णा पांडुरंग परब** यां देनांक १४-०४-२०११ रोजी निरवसीयत निध झाले. तदनंतर त्यांची पत्नी **कै. श्रीम. रुक्मिण** कृष्णा परब यांचे दिनांक २४-०४-२०२३ रोर्ज निरवसीयत निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली १) सौ. स्वाती नरेश पालांडे आणि २) सुगंध कृष्णा परब तसेच त्यांचे दोन मुलगे १) श्री. सुनील कृष्णा परब आणि २) श्री. महेश कृष्णा परब, . क्त हे वारसदार आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मट तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व मधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत कारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा अस याची सदर सचना प्रकाशनापासन १४ (चौदा देवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवाटे अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे मजण्यात येईल आणि तदनंतर कोणताही दाव त्रचारात घेतला जाणार नाही.

मालमत्तेची अनुसूचना : घरकुल क्र. सी-३२, भूखंड क्र. ६७, गोराई (१) सुविधा सहकारी हनिर्माण संस्था (म.) आर एस सी १४, गोराई-बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९१

**आर. के. तिवारी** (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व),

#### PUBLIC NOTICE

This notice is given to the public at large that MR. BHAKTRAJ RASHARAN GUPTA is the owner of the shop premises i.e., Shop No. 2, Ground Floor of Datar Mansion Co-Op. Housing Society Limited, Shivaii Nagar Road, Vakola Bridge, Santacruz East Mumbai - 400055 ("Said Shop"). Mr. Bhaktraj Rasharan Gupta purchased the Said Shop from M/s Datar Housing And Constructions Pvt. Ltd., vide an article of agreemen dated 5th October 2000 registered before the sub-registrar of assurances Andheri -1(PBDR-1), on 13.10.2000 ("Said Agreement"). The Said Agreement is lost or 26.03.2024. Mr. Bhaktraj Rasharan Gupta has lodged a complaint bearing lost property Registration Number: 0596/2024 on 30.04.2024 at Vakola Police Station

All persons having any claim, right, title or interest in the Said Shop or any pa thereof by way of Maintenance, agreement, contract, easement, charge, lien mortgage lease, trust, tenancy, possession, sale, exchange, gift, inheritance, succession attachment or otherwise, are hereby required to object/ claim within 14 (fourteen) days from the publication of this notice with the copies of relevant proofs to support the claim/ objection to the undersigned at his office at Office No. 16, Ground Floor, Oasis Industrial Estate, Nehru Road, Vakola, Santacruz East, Mumbai - 400055. In case no claim objection is made within the prescribed period of 14 days, thereafter, claims/ objections if any, shall be construed as abandoned/ waived off and Said Shop alongwith the Said Shares will be presumed to be free from all encumbrances. No Claim shall be entertained after 14 days of publication of this notice. Date: 23.05.2024

PRASHANT KISAN ADSULE Advocate, High Court, Mumbai

#### पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (पूर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) सीआयएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०५, प्रायमस विझनेस पार्क, प्लॉट क्र.ए-१९५, रोड क्र.१६/ए, अविका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे–४००६०४, महाराष्ट्र, भारत. मोबा.:+९१-८२९१५२९९३४, ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabye.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|            | 14.01.4.11.41.   | 316-11                    |                                  |  |  |  |  |
|------------|--|---------------------------|----------------------------------|--|--|--|--|
|            |  |                           | (रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त) |  |  |  |  |
| अ.<br>क्र. | तपशील  | संपलेली<br>चालु<br>तिमाही | वर्ष<br>ते<br>तारीख              | मागील वर्षात<br>तारीख संपलेले<br>संबंधित ३ महिने |  |  |  |
|            |  | 39.03.78                  | ३१.०३.२४                         | ३१.०३.२३   |  |  |  |
| १          | कार्यचलनातून एकूण उत्पन्न  | १३४.२८                    | ३७५.४८                           | ७९.९६  |  |  |  |
| 2          | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)<br>(कर, अपवादात्मक आणि/किंवा<br>विशेष साधारण बाबनंतर#)                                | <b>३</b> ४.९३             | (\$3.0%)                         | (७.५०)   |  |  |  |
| w          | करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/<br>(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा<br>विशेष साधारण बाबनंतर#)                           | ८.१२                      | (५९.९०)                          | (\$\$.08)  |  |  |  |
| Х          | करानंतर कालावधीकरिता निव्वळ<br>नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/<br>किंवा विशेष साधारण बाबनंतर#)                           | ८.६७                      | (४५.७१)                          | (२९.९६)  |  |  |  |
| ч          | कालावधीकरिता एक्ण सर्वकष उत्पन्न<br>(कालावधीकरिता सर्वकष<br>नफा/(तोटा)(करानंतर) आणि<br>इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) | ७.९२                      | (४६.४६)                          | (२५.९२)  |  |  |  |
| ξ          | समभाग भांडवल   | ۷ <b>३</b> ९.00           | ४३९.00                           | ४३९.00   |  |  |  |
| b          | राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित<br>ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित<br>राखीव वगळून)                          | (५८.९४)                   | (५८.९४)                          | (१३.२३)  |  |  |  |
| ۷          | उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी)<br>(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)<br>मूळ<br>सौमिकृत                   | 0.30<br>0.30              | (१.0४)<br>(१.0४)                 | (0.ξζ)<br>(0.ξζ)                                 |  |  |  |

. ऐ. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायर्मेट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसईसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panabye.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्य www bseindia com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २१ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद्रपटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

> पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित (पूर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड

ठेकाण: ठाणे दिनांक: २३.०५.२०२४

प्रकाश विछीवो व्यवस्थापकीय संचालव

## मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड



ठिकाण: मुंबई

दिनांक: २२.०५.२०२४

सीआयएन क्र.: एल७४२३९एमएच१९८२पीएलसी०२६३४१ वेबसाईट: www.mercurylabs.com; MERCURY ईमेल आयडी: secretarial@mercurylabs.com; दूर.क.: ०२२-६६३७२८४१, दूर.क.: ०२६५-२२८०१८०

# भागधारकांना सूचना मुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये इक्टिटी शेअर्सचे हस्तांतरण

कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४ नुसार आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा), नियम, २०१६ नुसार, ज्याच्या संदर्भात नाभांश दिला गेला नाही सलग सात वर्षांच्या कालावधीसाठी दावा केलेला कंपनीने गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

कंपनीच्या नोंदीनुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी दावा न केलेला / न भरलेला लाभांश म्हणजे ३१ मार्च २०१७ रोजी संपलेल्या वर्षासाठी ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी किंवा नंतर आईपीएफ मध्ये हस्तांतरित केला जाईल.

कायदा आणि नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांच्या अनुषंगाने, कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिक संप्रेषण अगदी दिनांकित पत्राद्वारे पाठवले आहे ज्यांचे समभाग या नियमांनुसार आईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, त्यांच्या कंप्रनीकडे उपलब्ध असलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर /डीपी (डिपॉझिटरी प्तहभागी). आम्ही आमच्या www.mercurylabs.com या वेबसाइटवर अशा भागधारकांचे तपशील आणि आईपीएफ मध्ये हस्तांतरणासाठी देय असलेले शेअर्स अपलोड केले आहेत. भागधारक आयईपीएफकडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागांच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी वेबसाईटवर प्रवेश करू शकतात

. व वर्षां वर्षा वर्षा वर्षा वर्षा वर्षां वर्षा नोव्हेंबर, २०२४ पर्यंत कंपनी/निबंधकांकडे अर्ज करावा जेणे करून समभाग त्यांच्या नावावर नोंदणीकृत प्रहतील. कृपया लक्षात घ्या की, जर कंपनी किंवा निबंधकाकडून ०२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कोणतेही उत्तर न मिळाल्यास कंपनीला सहकार मंत्रालयाने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून पुढील कोणतीही सूचना न देता शेअर्स आईपीएफकडे हस्तांतरित करण्यास भाग पाडले जाईल.

कृपया लक्षात घ्या की नियमांनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या लाभांशाच्या रकमेचा आणि समभागांच्या संदर्भात कंपनीविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. हे नोंद घ्यावे की. आयर्डपीएप मध्ये हस्तांतरित केलेले शेअर्स, अशा शेअर्सवर जमा होणाऱ्या सर्व फायद्यांसह, जर असेल तर, या नियमांनुसा विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून दावा केला जाऊ शकतो.

वरील प्रकरणावरील कोणत्याही प्रश्नांसाठी. भागधारकाला आमच्या कॉर्पोरेट कार्यालयाला लिहावे किंवा संपर्क प्ताधावा किंवा लिहावे अशी विनंती केली जाते अर्थात मे. मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, २/१३-१४, गोरवा इंडस्ट्रियल इस्टेट, गोरवा, वडोदरा - ३९० ०१६, दूरध्वनी क्रमांक: ०२६५-२२८०१८०, ई-मेल: secretarial@mercurvlabs.com किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी, मे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गीतकुंज १, भक्ती नगर सोसायटी, एबीएस टॉवरच्या मागे, जुना पदरा गोड, वडोदरा, गुजरात, ३९००१५. दूरध्वनी ०२६५- ३५६६७६८ ईमेलlepf.shares@linkintime.co.in.

मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

आवक क्रमांक /20 सार्वजनिक न्यास नौंदर्ण कार्यालय, ठाणे, लिली अपार्टमेंट, पहिला मजल पारसी अगरी लेन, तांबी नाका, ठाणे

#### चौकशीची जाहीर नोटीस

एम.आर.एन. क्रमांक THN/14555/18/23 फेरफार अहवाल / अर्ज क्रमांक

सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमाक : जय जगन्नाथ भक्त समाज बाबत । न्यासाचा पत्ता : सीओ 4/403, रवी नमण 3&4 सीएचएस लीमीटेड, गौरव संकल्प फेस ॥, मीरा रोड पूर्व, ठाणे.

अर्जदार - नारायण शत्रघ्न महाराणा.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, ठाणे हे वर नमृव केलेला अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वज्निक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 19 अन्वर खालील मदद्यांवर चौकशी करणार आहेत

(१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे

(२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

<u>जंगम मिळकत (वर्णन)</u>

1000.00 CASH IN HAND (अ) जंगम मिळकत - रोख रु. 1000/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार मात्र फक्त)

स्थावर मिळकत (वर्णन) सी.एस. किंवा अ. क्र.। शहर किंवा गांव क्षेत्र मूल्यांकन मुदत/कालावधी अंदाजे मूल्य महानगर पालिका किंवा स्वरूप NA किंवा सर्वेक्षण क्र NA NA 0.00 NA NA

(ब) स्थावर मिळकत - रोख रु. ०/- मात्र

(अक्षरी रुपये मात्र फक्त)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व<sup>3</sup>अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व या कार्यालयाचे शिक्यानिशी आज दिनांक 13-05-2024 रोजी दिली.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, ठाणे



बुँक ऑफ बरोडा, भांडूप शाखा देवदर्शन दमारत, तळमजलाँ, स्टेशन रोड भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८, भारत. दूर::+९१ २२ २५९४७३६९ **ई-मेल:**bhab

जामिनदारांना सचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

दिनांक: ०८.०५.२०२१

श्री. हर्षद एन. शाह, श्रीमती प्रमोदा एच. शाह, फ्लंट क्र.४०१, सिल्वर सॉलिटेअर, टिळक रोड, घाटकोपर पुर्व, मुंबई-४०००७७. म्लॅट क्र.४०१, सिल्वर सॉलिटेअर, टिळक रोड, घाटकोपर पूर्व, मुंबई-४०००७७. \_\_\_\_\_ श्री. सौजन्य कुमार, श्री. सुरेश गोविंद गजरा एफ१३०४, प्लॅटिना कासा बेला गोल्ड, पलावा, कल्याण शिळ रोड-४२१२०४. २०१, अमर कोहौसो., प्लॉट क्र.७, सेक्टर ५८ए, . रूळ पश्चिम, सिव्डस्, नवी मुंबई-४००७०६. . पंदर्भ: मे. स्वेझ ॲग्रो एक्झिम प्रा.लि. यांना मंजुर केलेल्या कर्ज सुविधेकरिता तुम्ही दिलेली हमी

तुम्हाला ज्ञात आहेच की, सदर हमी दस्तावेजात नमुद रु.६,५०,००,०००/- (रुपये सहा कोटी पन्नास लाख फक्त) सरासरी कर्ज रकमेकरिता मे. स्वेझ अँग्रो एक्झिम प्रा.लि. यांच्याद्वारे घेतलेले कर्ज तसेच त्याकरिता आम्हाला आलेला सर्व खर्च किंवा अन्य इतर दायित्व या रकमेची परतफेडीसाठी मागणीवर दिनांक ३०.०१.२०२१ व १७.०८.२०२१ रोजीची तुम्ही हमी दिली होती. श्रीमती प्रमोदा एच. शाह व श्री. हर्षद एन. शाह यांच्या नावे असलेले दुकान क्र.४, तळमजला व १ला मजला

क्षेत्रफळ २४२.४२४ चौ.मी. (२६१० चौ.फु.) कार्पेट क्षेत्र, क्षितीज, क्षितीज कोहौसोलि., प्लॉट क्र.३, सेक्टर क्र.१९, सानपाडा, नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. मालमत्तेच्या चतुसिमा खालीलप्रमाणे:

| बाजु     | इमारतीनुसार | दुकानानुसार |
|----------|-------------|-------------|
| पुर्वेस  | विवांत      | दुकान क्र.५ |
| पश्चिमेस | महावीर अमृत | दुकान क्र.३ |
| उत्तरेस  | मोकळी जागा  | पार्किंग    |
| दक्षिणेस | सर्विस रोड  | पाथवे       |

आहे आणि तद्नुसार त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०८.०५.२०२४ रोजी कर्जदारांना पाठविलेली सूचनेची प्रत आम्ही येथे जोडली आहे. म्हणून कर्जदारांनी कसूर केली असल्याने तुम्ही दिलेल्या हर्मानुसार तुम्ही थकबाकी कर्ज/ कण सुविधेबाबतची देव रक्कम रु.४,४०,५२,५१७.२४ (रुपये चार कोटी चाळीस लाख बावन्न हजार पाचशे सतरा आणि पैसे चोवीस फक्त) अधिक मुक्ततेच्या तारखेपर्यंत आलेला सर्व खर्च आणि व्याज आमच्याकडे जमा करण्यास तुम्ही पात्र आहात आणि आमही येथे हमी दित्यातुमार तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम आमच्याकडे अमा करावी. कृपया नोंद असावी की, कर्जदारांना पाठविण्यात आलेली दिनांक o८.o५.२o२४ रोजीच्या सूचनेचे परिच्छेद १ मध्ये विहित दराने व्याज आकारले जाईल.

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, कर्जदाराद्वारे घेतलेले कर्ज व भत्तेचे परतफेडीकरिता तुम्ही दिलेल्य हमीनुसार प्रतिभूतिसंदर्भात आन्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाशियल ॲसेंट्स ऑण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या ताराखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्याबाबत कळवित आहोत. आम्ही पुढे सूचना दें आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्यांच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

आम्ही तमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (१३) नसार तम्हाला आमच लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तस्तुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल.

भाम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभृत मालमत्ता बँकेला देय असलेली संपूर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/ खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपृष्टात येतील. कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे

. कमेसंदर्भात पढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इत कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

दिनांक: ०८.०५.२०२४

प्राधिकृत अधिकारी

#### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE THAT my Client is the original allottee/owner of ROOM NO. D-6 IN CHARKOP [3] SWASTIK CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 735, RSC-68, SECTOR NO.: 7, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 40 sq. mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder: The said ROOM NO.: D/6 particularly described in the Schedule mentioned nereunder: The said ROOM NO.: D/h
is allotted to my client MR. JAGDISH SEENA NAIK by MHADA [WB] Project. The
Original allotment letter in respect of ROOM NO.: D/h is issued infavour of my client MR.
JAGDISH SEENA NAIK by MHADA is also misplaced. The said allotment letter & other
documents relating to allotment are misplaced and not traceable. Therefore, the
necessary complaint is lodged with the Charkop Police Station and to that effect and
Certificate is issued by the Charkop Police Station bearing Lost Report no. 55394-2024
dated 22 05 2024 ated 22.05.2024.

Any person having or claiming any right title interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, ease, lien, LICENSE, gift, possession or encumbrance of any nature whatsoever is required to intimate the same to the undersigned together with the documents on the pasis of which such claim and made with 14 days from the date of publication of this notice, failing which my client shall complete the transaction without reference to such claim and claims of such persons shall be treated as waived and not binding on my

Client.

SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. D-6 IN CHARKOP [3] SWASTIK
CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 735, RSC-68, SECTOR NO.: 7,
CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067 [WORLD BANK PROJECT] area
admeasuring 40 sq. mtrs. built up Mumbai Suburban District, Constructed on the Plot of
Land bearing C.T.S NO. 1C/1/1 of VillageKandivali, Taluka-Borivali, Mumbai Suburban
District. The Year of construction is 1993-94, together with soil, subsoil of the said Room
and along with the common use and enjoyment of passage and open space. [Misplaced
documents: Allotment Letter & other related document issued by MHADA]

Mr. NAVIN C. SHETH

Mr. NAVIN C. SHETH

Place : Mumbai Dated : 23-05-2024

HITECH

Advocate High Court D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd., Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067.

## हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC16823 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग लोअर परळ (प), मुंबई-४०००१३. **दुर.क्र**.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००

## टपाल मतदान/ई-वोटिंगची सूचना

वेबसाईर:www.hitecharoup.com. ई-मेल:investor.help@hitecharoup.com

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या (कायदा) कलम ११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सहवाचिता इतर लागू तरतुर्दीनुसार **(अधिनियम)**, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स), इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरील स्टॅंडर्ड-२ नुसार सध्याच्या . काळासाठी अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह कॉर्पोरेट व्यवहार नंत्रालय **(एमसीए-)** द्वारे अनुक्रमे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२० क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि क्र.९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ **(एमसीए परिपत्रक)** आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन, **रिमोट ई-व्होटिंग**द्वारे विशेष ठरावाद्वारे पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमृद् केल्याप्रमाणे या प्रकरणासाठी सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी ई-मतदानाच्या सूचनांसह टपाल मतदान सूचना **बुधवार, २२ मे** २०२४ रोजी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना पाठविण्यात आली आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. मयांक अरोरा,** कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीए१०३७८ व सीपी१३०६९), **मयांक अरोरा ॲण्ड कंपनीचे भागीदार** यांना पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे दूरस्थ ई-मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने दिलेल्या मतांची छाननी करण्यासाठी **छाननीकर्ता** म्हणून नियुक्ती

कायद्याच्या कलम १०८ आणि ११० चे पालन करून, सूची विनियमांचे नियम आणि विनियम ४४ कंपनीला त्यांच्या सदस्यांना मंजूर करण्याच्या प्रस्तावित ठरावावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल

च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. गोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर <u>www.hitechgroup.com</u> वर गुंतवणूकदार विभागांतर्गत आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या

https://www.evoting.nsdl.com/ या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिले आहे. ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये / डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेला अर्थात शक्रवार. १७ मे. २०२४ रोजी दिसते ती केवळ रिमोट ई-वोटिंगची सविधा घेण्यास पात्र असेल. मतदान सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड–अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कर ऑफ तारखेला सदस्य ासलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

स.९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २१ जून, २०२४ रोजी सायं.५.००वा. **(भाप्रवे)** संपेल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी अक्षम/ब्लॉक केले जाईल . रिमोट ई–व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. सदस्याने ठरावावर एकदा मत दिले की, नंतर त्यात बदल करता येणार नाही. डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे

तदस्यांनी रिमोट ई–व्होटिंग सुविधेचा वापर करून मतदान करावे. मतदान <mark>गुरुवार, २३ मे, २०२४ रोजी</mark>

मते देण्याची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांसाठी पोस्टल -व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, तुम्ही सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या

डाऊनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा एनएसडीएलसह <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेलद्वारे संपर्क साधा किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करा. पोस्टल बॅलेट सूचनेबाबत काही शंका असल्यास तुम्ही कंपनी सेक्रेटरी यांना investor.help@hitechgroup.com वर लिह् शकता.

रमसीए परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि परिणामी पोस्टल मतपत्रिका सचना प्राप्त करू शकले नाहीत. ते त्यांचे ईमेल पत्ते या लिंकवर टिक करून आस्टीएमध्ये नोंदणीकृत करू शकतातः <u>https://linkintime.co.in/emailreg/email</u> register.html आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा. ईमेल पत्ता यशस्वीरित्या सबिमट केल्यानंतर, आरटीए ई-मतदान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह सूचनेची एक

रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रियेचे निकाल मंगळवार, २५ जून, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी प्रोषित केले जातील आणि नोंदणीकृत कार्यालयात छाननी अहवालासह प्रदर्शित केले जातील आणि स्टॉक एक्सचेंजेस उदा. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या <u>www.hitechgroup.com</u> वेबसाइटवर आणि रनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील अपलोड केले जातील

आवश्यक बहुमताने ठराव मंजूर झाल्यास **शुक्रवार, २१ जून, २०२४** रोजी अर्थात ई-मतदान प्रक्रियेद्वारे मते मिळण्याची निर्दिष्ट केलेली शेवटची तारीख मंजूर झाल्याचे मानले जाईल.

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

तिकाण: मुंबई दिनांक: २२ मे, २०२४

आशिष रुंगट कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

# गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएनःएल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३

नोंद. कार्यालय: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. दूर::०२२-२८२९१८९३ फॅक्सः ०२२-२८२९०४१८. वेबसाईटः www.goldiam.com, ई-मेल: investor relations@goldiam.com

## ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

|   |   |                            |                             |                            |                            | (रु.लाखात)                 |
|---|---|----------------------------|-----------------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|
|   |   | संपलेली                    | संपलेली                     | संपलेली                    | वर्ष ते                    | वर्ष ते                    |
|   |   | तिमाही                     | तिमाही                      | तिमाही                     | तारीख आकडे                 | तारीख आकडे                 |
|   | तपशील   | ३१.०३.२०२४<br>लेखापरिक्षित | ३१.१२.२०२३<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२०२४<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित |
| 9 | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)                    | 949३३.99                   | २०४९५.१२                    | 938८९.७३                   | ६१६७४.६८                   | ५५४२९.११                   |
| 2 | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                        |                            |                             |                            |                            |                            |
|   | (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)            | २५७४.३९                    | ४२०६.६९                     | २०५९.६९                    | 9२२०९.४८                   | 9908६.04                   |
| 3 | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                |                            |                             |                            |                            |                            |
|   | (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)                 | २५७४.३९                    | ४२०६.६९                     | २०५९.६९                    | १२२०९.४८                   | 99088.04                   |
| 8 | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)                |                            |                             |                            |                            |                            |
|   | (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)                 | 9७७६.३५                    | ३२३९.२३                     | 9६२9.७३                    | ९०९०.७४                    | ८५१८.८५                    |
| 4 | अल्पाकृती व्याज व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा) चे हिस्सा |                            |                             |                            |                            |                            |
|   | सह करानंतर निव्वळ नफा/(तोटा)                          | 9६०६.००                    | ३५८६.०६                     | ୩८००.७२                    | ९६८०.६४                    | ८९६०.५३                    |
| Ę | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रती)  | २१३५.९०                    | २१३५.९०                     | २१७९.४९                    | २१३५.९०                    | २१७९.४९                    |
| Ø | उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)                   |                            |                             |                            |                            |                            |
|   | अ. मूळ  | ٩.६६                       | 3.03                        | 9.88                       | ८.५१                       | 9.८२                       |
|   | ब. सौमिकृत  | ٩.६६                       | 3.03                        | 9.88                       | ۷.३९                       | ٧.८٦                       |

|    | C   | , ,                        | , ,                          |                            | • •                        |                            |  |  |  |  |  |
|----|---|----------------------------|------------------------------|----------------------------|----------------------------|----------------------------|--|--|--|--|--|
| एक | कमेव वित्तीय निष्कर्षबाबत प्रमुख अहवाल (रु.लाखात) |                            |                              |                            |                            |                            |  |  |  |  |  |
|    |   | संपलेली                    | संपलेली                      | संपलेली                    | वर्ष ते                    | वर्ष ते                    |  |  |  |  |  |
|    |   | तिमाही                     | तिमाही                       | तिमाही                     | तारीख आकडे                 | तारीख आकडे                 |  |  |  |  |  |
|    | तपशील   | ३१.०३.२०२४<br>लेखापरिक्षात | ३१.१२.२०२३<br>अलेखापरिक्षाित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२०२४<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२०२३<br>लेखापरिक्षित |  |  |  |  |  |
| 9  | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)                | १०६६३.२५                   | 99८0८.७0                     | 0800.29                    | ३९५२३.४८                   | ३३१०५.५९                   |  |  |  |  |  |
| 2  | करपुर्व नफा                                       | 99९३.२५                    | ३४१९.९७                      | 99२६.७६                    | ७५२९.३५                    | ६९८०.५२                    |  |  |  |  |  |
| 3  | करानंतर नफा                                       | 20.02                      | २७९४.६७                      | 9042.8८                    | ५९३०.८८                    | ५६८७.५८                    |  |  |  |  |  |
| 8  | एकूण सर्वंकष उत्पन्न                              | १०१७.२२                    | २९०७.८७                      | 99६६.५२                    | <b>&amp;3</b> ८४.७८        | £033.90                    |  |  |  |  |  |

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही/ राशेष भन्सार्ल कार्यकारी अध्यक्ष

कृष्णा शहा कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२ मे, २०२४